

लातूर समाचार

(सांज दैनिक)

प्रकाशन: धाराशिव (उस्मानाबाद आवृत्ती)

पोष्ट परवाना L2/RNP/OMD- 52/24-26

dainiklatursamachar@gmail.com

संस्थापक : स्व. शंकर माधव जडे (स्वातंत्र्य सैनिक)

क्राईम न्युज

धाराशिव पोलीसांची अवैध

मद्य विरोधी कारवाई

नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत युवराज रा. नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.२१.०६.२०२६ रोजी बसस्थानक नंदगाव च्या पाठीमागील पत्राच्या शेडच्या बाजूस अंदाजे १,६०० किमतीचे १५ लिटर गावठी दारू व देशी विदेशी दारूच्या ५ सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. तर प्रशांत रा. नंदगाव ता.तुळजापूर जि. धाराशिव हे दि.२१.०६.२०२६ रोजी बसस्थानक नंदगाव च्या पाठीमागील पत्रज्ञच्या शेडच्या बाजूस अंदाजे २,१५० किमतीच्या देशी विदेशी दारूच्या २४ सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरून पोलीसांनी अवैध मद्य जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र २ गुन्हे नोंदविले आहेत.

कळंब पोलीस ठाणे अंतर्गत वैभव रा.सात्रा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.२२.०६.२०२६ रोजी आपल्या पत्राचे शेडजवळ सात्रा येथे अंदाजे ४,००० किमतीची ४० लिटर गावठी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरून पोलीसांनी अवैध मद्य जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

मुरुम पोलीस ठाणे अंतर्गत धोडीराम रा.अचलेरा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.२२.०६.२०२६ रोजी आपल्या राहते घरासमोर अंदाजे २,७०० किमतीची २७ लिटर गावठी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरून पोलीसांनी अवैध मद्य जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे अंतर्गत अमर रा.तिर्थ खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.२२.०६.२०२६ रोजी तिर्थ खुर्द शिवारातील नळदुर्ग ते तुळजापूर जाणारे रोडलगत जयभवानी धाबा येथे अंदाजे २१,०१० किमतीच्या देशी विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरून पोलीसांनी अवैध मद्य जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-६५(ई) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

जिल्हा न्यायालयात जागतिक योग दिन उत्साहात;

योग रोजच्या दिनक्रमाचा भाग बनवा प्रमुख जिल्हा न्यायाधीश अभिश्री देव



धाराशिव, (जिमाका) – शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी तसेच योगाच्या फायद्यांविषयी जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव यांच्या वतीने रविवारी दि.२१ जून रोजी सकाळी जिल्हा न्यायालय परिसरात जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

अध्यक्षीय भाषणात न्या.श्रीमती.देव म्हणाल्या की,एका विशिष्ट वयोमानानंतर योग आणि व्यायामाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.‘जान है तो जहान है’ या

उक्तीप्रमाणे शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी योगाचा नियमित अवलंब करणे आवश्यक आहे.योग केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.श्रीमती.भाग्यश्री पाटील यांनी योगाचे महत्त्व विषद केले.मन प्रसन्न करण्याचा मार्ग निरोगी शरीरातून जातो,असे सांगताना त्यांनी भारताची पाच हजार वर्षांची योगपरंपरा ही जगाला दिलेली अनमोल देणगी असल्याचे नमूद केले.

पूर्वी महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला होता.मात्र

आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत ‘योगाकडे चला’ असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी योग मार्गदर्शक श्री.राम ढेरे आणि श्री.अनुस्थ नागटिळक यांनी उपस्थितांना योगाचे विविध प्रकार,त्याचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.मार्गदर्शनपर सत्रानंतर उपस्थितांनी उत्साहाने योगाभ्यास आणि प्राणायाम केला.

कार्यक्रमास जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश श्री. एफ.ए.के.एम.ख्वाजा, जिल्हा न्यायाधीश श्री.एस.जी.टूबे यांच्यासह अन्य न्यायाधीश उपस्थित होते. तसेच विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. खंडेराव चौरे, शासकीय अभियोक्ता श्री.महेंद्र देशमुख, न्यायालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विधिज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पॅनल विधिज्ञ अॅड. भाग्यश्री कदम यांनी केले,तर आभार प्रदर्शन सहाय्यक न्यायरक्षक अॅड.शुभम गाडे यांनी केले. जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद

भुम (प्रतिनिधी) – पोलीस ठाणे अंतर्गत उमेश, रा. जहागिरदारवाडी ता. जि. धाराशिव, यांनी दि.२२.०६.२०२६ रोजी आपल्या ताब्यातील ट्रक क्र एमएच २३-७१५२ नगर परिषद भुम जवळ हुरकुडे यांचे किराणा दुकानासमोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना भुम पोलीसांना मिळून आले. यावरून पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून

नमूद व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८५ मोवाका अन्वये उमरगा पो. ठा. येथे गुन्हा नोंदविला आहे. तसेच परंडा पोलीस ठाणे अंतर्गत तानाजी रा. परंडा ते आनाळा रोडवर परंडा ता. परंडा जि. धाराशिव, फिरोजखॉ रा. राजापुरा गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.२२.०६.२०२६ रोजी आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे पिकअप व अॅपे रिक्षा ही वाहने

परंडा ते आनाळा रोडवर परंडा येथे व छत्रपती शिवाजी महाराज चौकात परंडा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना परंडा पोलीसांना मिळून आले. यावरून पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून नमूद व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८५ मोवाका अन्वये परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र २ गुन्हे नोंदवले आहेत.

हिप्परगाराव वाडी शिवारातील शेतातुन ट्रॅक्टरची चोरी

उमरगा (प्रतिनिधी) – पोलीस ठाणे अंतर्गत फिर्यादी मारुती तुकाराम खवडे, वय ३० वर्ष, रा. हिप्परनगरावर वाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांचे १,५०,००० किमतीचे महिंद्रा ५५

डीआय सुपरब टरबो एकमे कंपनीचे ट्रॅक्टर हे दि. १७.०६.२०२६ रोजी हिप्परगाराव वाडी शिवारातील शेतातुन अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मारुती खवडे

यांनी दि.२२.०६.२०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महामार्गावरील वाहनावर चढून चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

१,२३,३९२ रूपयांचा मुद्देमाल पोलीसांचे ताब्यात

धाराशिव (रामेश्वर डोंगरे) – दि २१/०६/२०२६ रोजी पोस्टे येरमाळा हद्दीत सोलापूर धुळे महामार्गावरून जाणाऱ्या आयशर टेम्पोवर चढून ताडपत्री फाडून आतील साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता, सदरबाबत पोस्टे येरमाळा येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आली होती. सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असल्याने . श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक, धाराशिव यांनी असे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि विनोद इज्जपवार यांना आदेशित केले होते.

दि २२.०६.२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथकास माहिती मिळाल्याने, संतोष राजेंद्र शिंदे वय २२ वर्षे रा लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा यास शिताफीने ताब्यात । घेतले. ताब्यात घेतल्या चौकशी केली असता त्याने त्याचे अन्य

साथीदारांचे सोबत मिळून सदरची चोरी केली असल्याचे कबूल केले. ताब्यात घेतलेल्या संतोष याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल ओकस्मिथ व्हिस्कीचे ०९ बाक्स असा एकूण ०१,२३,३९२ रूपयांचा मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव पोस्टे येरमाळा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव व मा. श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोनि अमोल मोरे, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह प्रदीप वाघमारे पोह फरहान पठाण, मपोह शोभा बांगर, चापोह रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव, रोहीत दंडनाईक यांचे पथकाने केली आहे.

पापड गल्लीतील गुटखा अड्ड्यावर कळंब पोलीसांचा धडाका; ५ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त!



कळंब(प्रतिनिधी) – कळंब शहरात अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री करणाऱ्यांविरोधात कळंब पोलीसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. पापड गल्ली परिसरातील एका गोदामावर अचानक छापा टाकून पोलीसांनी तब्बल ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पापड गल्ली येथील सोमनाथ क्षीरसागर यांच्या मालकीच्या गोदामात अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

माहितीची खातरजमा करून पोलीस

निरीक्षक शकील शेख यांनी पथकासह गोदामावर अचानक धाड टाकली. छात्यात विविध प्रकारचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. पोलीसांनी पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे, पोलीस नाईक भाऊसाहेब पोळ, अजीज शेख, इरफान शेख, पोलीस अंमलदार परमेश्वर कदम, अनिल भोसले, असराम खाडे, गोविंद मोटेगावकर तसेच महिला पोलीस अंमलदार क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

शहरात तरुणांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या गुटखा माफियांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा कळंब पोलीसांनी दिला आहे.

महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांना राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन

धाराशिव (जिमाका) महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पात्र महिलांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नामांकने निर्धारित मुदतीत सादर करावीत,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.

केंद्र शासनाकडून प्रदान करण्यात येणारे पद्मश्री,पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच इतर राष्ट्रीय पुरस्कारांसाठी पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महिलांच्या

सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात.

इच्छुक व पात्र महिलांनी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर आपली अचूक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह नामांकन सादर करावे.नामांकन सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

या पुरस्कारांची घोषणा २६ जानेवारी २०२७ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र महिलांनी विहित मुदतीत नामांकन प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.

भव्य शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे रोहित पवार यांचे मार्गदर्शन

धाराशिव : छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मोर्चाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनायक आमदार रोहितदादा पवार हे गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्यालय,

सुकर्मा कंपिटल, जिजाऊ चौक, बाशीं नाका, धाराशिव येथे उपस्थित राहून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीत शेतकरी मोर्चाच्या नियोजनाबाबत तसेच संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे.



धाराशिव (शेख अंजुम) – धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दुरुस्तीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात मंजूर केलेल्या ५ कोटी रुपये निधीतून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्यांना आदेशित करावे, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.प्रतापराव सरनाईक यांना सोमवारी (दि.२२) देण्यात आले.

अखिल भारतीय नाट्य परिषद धाराशिव शाखा अध्यक्ष तथा परिषदेच्या नियामक मंडळ सदस्य श्री.विशाल शिंगाडे यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे पालकमंत्री

श्री.सरनाईक यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे धाराशिव जिल्हा दौर्यावर १२ एप्रिल २०२६ रोजी आले असता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत अवगत करून अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नाट्य परिषदेचे धाराशिव शाखा अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केली होती. नाट्यगृहाची अवस्था पाहून उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी तात्काळ शासन आदेश काढून ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगितले होते. परंतु या निधीचा अद्याप विनियोग झालेला नसल्याने हा निधी पडून आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी मंजूर

करण्यात आलेल्या ५ कोटी निधीतून दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना आदेशित करण्याची मागणी नाट्य परिषदेचे शाखा अध्यक्ष श्री.विशाल शिंगाडे यांनी केली. याबाबत उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री.उदय सामंत यांना देखील निवेदन देऊन मागणीची दखल घेण्याबाबत अवगत करण्यात आले. त्यावर पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी तात्काळ कार्यवाही करण्याबाबत नाट्य परिषदेच्या शिष्टमंडळास आश्वासित केल्याची माहिती श्री.शिंगाडे यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष (प्रशासन) सुगत सोनवणे, उपाध्यक्ष (उपक्रम) अंबिका आगळे , सहकार्यवाह अंकिता माने, शहराध्यक्ष विजय उंबरे, विजयकुमार आगळे उपस्थित होते


ओ३म् भूर्भुवः स्वः ।
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ॥

लातूर समाचार

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडूण देण्याच्या लोकप्रतिनिधीत महायुतीचे वर्चस्व तर विरोधी महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. यामागील कारणांचा शोध घेणे हे विरोधकांचे काम आहे. विरोधकांनी केवळ सरकार टिका करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाची सोडवणुक केली पाहिजे ती केली नाही. लातूर, बीड व धाराशिवमधून भाजापाचे बसवराज पाटील मुरूमकर यांचा मोठा विजय झाला तर काँग्रेसला मोठा पराभव स्विकारावा लागला. वास्तविक विरोधकामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे व होते. नंतर महायुतीने अनेक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्या. उदा. घ्यायचे झाले तर लातूरला काँग्रेसचा बाले किल्ला समजला जातो. त्यात महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात तर जिल्हा परिषद महायुतीकडे आहे. राज्यात मताची आकडेवारीत महायुतीचे पारडे जड दिसून येते. गेल्या पाच-सहा वर्षांपासून काँग्रेसचा घसरता आलेख पाहाता चिंताजन्य आहे. यातून मार्ग काढला जात नाही. लातूर हा माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी केलेल्या विकासाकडे पावुन जनता काँग्रेसकडे आजही वळते. काँग्रेसला महानगरपालिकेत मोठे यश मिळविण्यात भाजपाचे प्रांतीय अध्यक्ष कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते होते. त्यांनी लातूरात येवून विकासनेते विलासराव देशमुख यांच्या बाबत वक्तव्य केले नसते तर भाजपाला मोठे यश मिळाले असते. प्रदेशाध्यकांच्या बोलण्यामुळे अनेक भाजपाच्या उमेदवारास पराभव पत्कारावा ही वस्तूस्थिती जाणून घेतली पाहिजे. या निवडणुक मतदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य असतात. त्यामुळे ज्यावेळी निवडणुक जाहिर झाली त्याच वेळी मताचा आकडेवारी पाहता बसवराज पाटलांचा विजय निश्चित समजला जात होता. केवळ औपचारिकता उरली होती. तसे पाहिले तर राज्यात जात फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालतो. त्याचाही लाभ बसवराज पाटलांना झाला असेल. मुळात बसवराज पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुकयतील मुरूम गावाचे आहेत. ते माजी मंत्री असून त्यांनी औसा मतदार संघातून उमेदवारी जिंकली होती. तसे दिवंगत माजी केंद्रियमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्रही समजतात. कमी बोलणे व आपल्यापुरते राजकारण खेळणे हा त्यांचा स्वभाव आहे. घराणाच राजकारणी आहे. असे असले तरी मुरूमकर यांचा विजय भाजपासाठी चांगला आहे. उद्या चालून ते औसा मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी मागणार नाहीत. नसता विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांची डोकेदुखी वाढली असती. पुर्वी मुरूमकर काँग्रेसमधून निवडणुक लढवत होते. भाजपात प्रवेश केल्यावर औसाविधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळविणे आवघड नव्हते. मुरूमकरांचा समाज या भागात मोठा आहे. ही डोकेदुखी होती. ते विधानपरिषदेवर गेल्यावर अभिमन्यू पवार यांची डोकेदुखी जवळपास संपली ही भाजपासाठी जमेची बाजू आहे. आता मंत्रीपदाची वर्णी कोणाची लागेल तर यात मोठी स्पर्धा दिसून येणार आहे. एकीकडे निलंगेकर व पवार यांच्यात रस्सीखेच आहे. काही मतदार संघाचा भाग निलंगा तालुक्यात समावला आहे. एकंदरीत रचना मोठी विचित्र आहे. त्यामुळे वरवर का होईल सख्य ठेवावे लागते. आता काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. लातूर ग्रामीण मतदार संघात आप्पाचे काम जोरात चालू आहे. साखर कारखान्याची उभारणी बरोबर प्रत्येक गावात लक्ष दिले जात आहे. कोणतेही संकट आल्यास रग्नेशअपा धावुन जात आहेत. घर जळालेतर तातडीने संसरोपयोगी साहित्य दिले जाते. अनेक भजनी मंडळांना भजनाचे साहित्य वाटत केले जाते. आरोग्य सुविधा घरचीच असल्याने त्याही मतदारसंघात तातडीने पुरविल्या जात आहेत. त्यामुळे जनतेला हवे ते आप्पाकडून मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात देशमुखांना एक प्रकारचे आव्हान आहे हे लक्षात घेवुन काँग्रेसने वाटचाल केली पाहिजे. काँग्रेस जिल्ह्यात असणे आवश्यक आहे मात्र ती लातूरपुरती दिसून येते. लातूर जिल्ह्यात विधानसभेचे तीन आमदार भाजपाचे, दोन अजित पवार च्या राष्ट्रवादीचे तर एकमेव लातूर विधानसभा केवळ देशमुख परिवालातील प्रेमामुळे निवडूण आले व येतात पक्षामुळे नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. एक काळ होता तो लोप पावत आहे. त्यामुळे विरोधकांनी सावध झाले पाहिजे तर सत्ताधाऱ्यांनी माजल्यासारखे वागू नये. नसता हे लातूर आले हे लक्षात घेतले पाहिजे. सतराच्या सतरा जागा महायुतीस मिळविण्यात यश आले एक जागेवर महायुतीचा बंडखोर उमेदवार विजयी झाला म्हणजे जवळपास सर्वच जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्यामतदार संघातून सत्ताधाऱ्यास जिंकता आल्या. यामुळे आगामी काळ हा महायुतीसाठी लाभदायक तर काँग्रेससाठी कठीण असणार आहे हे उघड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ज्या पक्षाची चलती आहे त्यांना यश आगामी काळात मिळविता येवू शकेल. असे साधे गणित आहे. मुळात आपल्या राज्यात तीन पक्षचे सरकार आहे. विरोधकही तीन आहे. या तिघांची गोळाबेरीज केली तर विरोधकांची स्थिती अतिषय बिकट आहे हे लक्षात घेतले. त्यात महायुतीला मोठे यश मिळत असताना उद्भव ठाकरे यांच्यापक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. याचा अर्थ एकनाथ शिंदे दिल्लीत दोन नंबरचा पक्ष समजला जाणार आहे. वजन शिंदे गटाचे वाढणार आहे. तसे पाहिले तर आलिकडे केंद्रिय गृह मंत्री अमित शहा व एकनाथ शिंदे यांची जवळीकता वाढली आहे. अशा स्थितीत केंद्रात एकनाथ शिंदे यांच्या गटास एक कॅबिनेट मुलास व एक राज्यमंत्री ओमराजे निंबाळकर यांच्या रूपात मिळणार आहे अशी दाट शक्यता आहे. आगामी काळात आता निवडणुका मोठ्या नाहीत आता थेट विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने याकडेच लक्ष राहणार आहे. यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा प्रयत्न राहाणार आहे. विधानपरिषदेचा निकाल पाहता महायुतीला चांगले दिवस येणार आहेत. यामागील कारण हे तसे आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेशी सर्वसामान्यांचा सहभाग असतो. जवळीकता असते. याचा लाभ महायुतीस होणार आहे. आता जवळपास विरोधक नावालाच दिसून येणार आहेत. लोकशाहीत सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधकांना अधिक महत्त्व असते. विरोधक जागृत असला पाहिजे तरच लोकशाही वर्द्धिंगत होते. तसे मात्र दिसून येत नाही. कारण विरोधक जनतेपासून दूर जात आहेत, याचा फायदा सत्ताधाऱ्यास आपोआप मिळत आहे. एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की, सत्ताधारी जे हवेत असता कामा नये. ते जमीनवर असले पाहिजे. जनतेशी नाते जोडणारे असले पाहिजे. ग्रामीण भाषेत माजलेले होवू नये. यापुढे महायुतीस चांगले दिवस येणार आहेत हे लक्षात ठेवून चालले पाहिजे.

२०२६ मध्ये जगातील सर्वात सुरक्षित देश कोणते? भारत कितव्या स्थानावर?



आजच्या काळात परदेशात प्रवास करण्यापूर्वी बहुतेक लोक सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व देतात. मग तो एकट्याने केलेला प्रवास असो, कुटुंबासोबतची सुट्टी असो किंवा व्यावसायिक दौरा असो, प्रत्येकाला सुरक्षित आणि शांत वातावरण असलेल्या देशांना भेट द्यायची इच्छा असते. त्यामुळे जगातील सर्वात सुरक्षित देश कोणते आणि भारत या यादीत कुठे आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते.

दरवर्षी ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’ (खएझ) या संस्थेकडून ‘ग्लोबल पीस इंडेक्स’ म्हणजेच जागतिक शांतता निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. या अहवालामध्ये जगातील देशांची सुरक्षितता, राजकीय स्थिरता, गुन्हेगारीचे प्रमाण, अंतर्गत संघर्ष, दहशतवादाचा धोका आणि लष्करी परिस्थिती यांसारख्या विविध निकषांच्या आधारे क्रमवारी निश्चित केली जाते.

२०२६ च्या अहवालानुसार, जगभरातील शांततेमध्ये सलग १२ व्या वर्षी घट झाल्याचे समोर आले आहे. अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती, सीमावाद आणि अंतर्गत संघर्ष वाढल्यामुळे जागतिक शांततेवर परिणाम झाला आहे. मात्र, या आव्हानात्मक परिस्थितीतही काही देशांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

वजन कमी करायचंय? अक्षय कुमारने सांगितला सर्वात सोपा फॉर्म्युला...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नव्हे, तर तंदुरुस्त जीवनशैली आणि फिटनेससाठीही ओळखला जातो. वयाच्या ५८ व्या वर्षीही त्याची ऊर्जा, चपळता आणि फिटनेस पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात. नुकतंच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्षय कुमारने पुन्हा एकदा आरोग्य आणि वजन नियंत्रणाबाबत महत्त्वाचा संदेश दिला आहे.

योग दिनाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना अक्षय म्हणाला की, अनेक लोक त्याच्याकडे वजन कमी करण्यासाठी सल्ला मागतात. व्यायाम, डाएट आणि विविध उपाय करूनही वजन कमी होत नसल्याची तक्रार अनेक जण करत असतात. मात्र, त्यावर त्याने अतिशय सोपा उपाय सुचवला आहे.


अक्षय कुमारच्या मते, संध्याकाळचे जेवण वेळेत करणे ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची सवय आहे. तो म्हणाला, जर तुम्ही संध्याकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत तुमचे जेवण पूर्ण केले, तर तुमच्या आरोग्यात मोठा सकारात्मक बदल दिसू शकतो. शरीर अधिक सक्रिय राहते, पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.

त्याच्या मते, जेवण आणि झोप यामध्ये पुरेसा वेळ असणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी साठण्याची शक्यता कमी होते आणि शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

रात्री उशिरा जेवून वजन कसे कमी होणार?

यावेळी अक्षयने रात्री उशिरा जेवणाच्या लोकांबद्दलही आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, काही लोक रात्री १० किंवा साडेदहा वाजता जेवतात आणि नंतर वजन कमी होत नसल्याची तक्रार करतात. असे केल्याने शरीरावर अतिरिक्त ताण येतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी जेवणाची वेळ सुधारणे आवश्यक आहे.

शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे मिळते फिटनेसची साथ



म्हणाला, काही लोक रात्री १० किंवा साडेदहा वाजता जेवतात आणि नंतर वजन कमी होत नसल्याची तक्रार करतात. असे केल्याने शरीरावर अतिरिक्त ताण येतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी जेवणाची वेळ सुधारणे आवश्यक आहे.

शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे मिळते फिटनेसची साथ

अक्षय कुमार अनेक वर्षांपासून नियमित दिनचर्येचे पालन करतो. तो पहाटे लवकर उठतो, नियमित व्यायाम करतो आणि वेळेवर आहार घेतो. फिट राहण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स किंवा अत्याधुनिक उपयापेक्षा चांगल्या सवयी आणि शिस्तबद्ध

सतत तणावाखाली राहणाऱ्या

फिनलंड आणि जपान यांनीदेखील टॉप १० मध्ये स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे जपानने यावर्षी तीन स्थानांची झेप घेत आपली कामगिरी सुधारली आहे.

दरम्यान, भारताच्या क्रमवारीत मात्र घसरण झाली आहे. २०२६ च्या ग्लोबल पीस इंडेक्समध्ये १६३ देशांच्या यादीत भारत १२७ व्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये भारत ११५ व्या स्थानावर होता. म्हणजेच भारत १२ स्थानांनी खाली घसरला आहे. अहवालानुसार, सीमावर्ती भागातील तणाव, अंतर्गत संघर्ष आणि काही सुरक्षा विषयक आव्हाने ही भारताच्या क्रमवारीतील घसरणीची प्रमुख कारणे आहेत.

दुसरीकडे, रशिया, सुदान, कांगो, युक्रेन आणि इराकल हे देश जगातील सर्वात कमी शांतता असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. या देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष आणि अस्थिरता याचा त्यांच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे.

एकंदरीत, सुरक्षित आणि शांत देशांमध्ये प्रवास करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही यादी उपयुक्त ठरू शकते. मात्र, कोणत्याही देशात प्रवास करण्यापूर्वी त्या ठिकाणची सद्यस्थिती, सरकारी प्रवास सूचना आणि स्थानिक नियम यांची माहिती घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

तुम्हीही मनसोक्त मनुके खाताय? तर सावध व्हा...



मनुका हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ड्रायफ्रूट मानले जाते. यात लोह, फायबर, पोटॅशियम आणि ॲंटीऑक्सिडंट्ससारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळे अनेकजण रोजच्या आहारात मनुकांचा समावेश करतात. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोक मनुका खाण्याची एक मोठी चूक करतात. त्यामुळे त्याचे अपेक्षित फायदे मिळत नाहीत आणि काही वेळा आरोग्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो. अनेक लोक मनुका थेट कोरड्या स्वरूपात आणि जास्त प्रमाणात खातात. हीच सर्वात सामान्य चूक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. योग्य पद्धतीने मनुकांचं सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. त्यामुळे मनुका खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

तज्ज्ञांच्या मते, मनुका थेट खाण्याऐवजी त्या रात्रभर पाण्यात भिजत ठेवून खाल्ल्या तर अधिक फायदेशीर ठरतात. भिजवल्यानंतर त्यातील पोषक तत्वं अधिक सक्रिय होतात आणि शरीर त्यांचं शोषण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतं. त्याचबरोबर त्या पचायलाही हलक्या होतात.

मनुका भिजवून खाल्ल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. शरीराला ऊर्जा मिळते आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासही मदत होऊ शकते. त्यामुळे अनेक पोषणतज्ज्ञ सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुका खाण्याचा सल्ला देतात.मात्र, मनुका किती खाल्यात याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. अनेकजण त्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत म्हणून दररोज मूठभर किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात खातात. पण हे चुकीचं ठरू शकतं. मनुकांमध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्याचं अतिसेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच रक्तातील साखरेच्या पातळीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी ८ ते १० भिजवलेल्या मनुकांचं सेवन करणं पुरेसं मानलं जातं. हे प्रमाण बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतं. विशेषतः त्यांना रक्तातील लोहाची कमतरता आहे, वारंवार थकवा जाणवतो किंवा पचनाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी भिजवलेल्या मनुका फायदेशीर ठरू शकतात.

मात्र, प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असते. त्यामुळे काही लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला मधुमेह, लठ्ठपणा किंवा कोणत्याही प्रकारची अन्नाची ॲलर्जी असेल, तर मनुका नियमित आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोणताही पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणं तितकंच महत्त्वाचं असतं. मनुकांच्या बाबतीतही हेच लागू होतं. योग्य प्रमाणात आणि भिजवून खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. मात्र, चुकीच्या पद्धतीने किंवा अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचे दुष्परिणामही दिसू शकतात. म्हणूनच, पुढच्या वेळी मनुका खाताना त्या कशा खायच्या आणि किती प्रमाणात खायच्या याची नक्की काळजी घ्या.

जेवणात तिखट जास्त पडलंय? या ४ सोप्या ट्रिक्स काही मिनिटांत बदलतील चव

स्वयंपाक करताना कधीकधी हात चुकतो आणि भाजी, आमटी, सूप किंवा रस्स्यात मिरची जास्त पडते. त्यामुळे मेहनतीने बनवलेला पदार्थ इतका तिखट होतो की तो खाणही कठीण वाटू लागतं. अशावेळी अनेकजण तो पदार्थ फेकून देण्याचा विचार करतात. मात्र, काही सोप्या किचन ट्रिक्स वापरून हा तिखटपणा सहज कमी करता येतो आणि पदार्थाची चवही कायम ठेवता येते.

फूड एक्सपर्ट्स आणि व्यावसायिक शेफदेखील पदार्थातील तिखटपणा कमी करण्यासाठी काही खास उपाय वापरतात. हे उपाय केवळ तिखटपणा कमी करत नाहीत, तर पदार्थाची मूळ चवही टिकवून ठेवतात.

जर तुमच्याही स्वयंपाकात अनेकदा तिखट जास्त पडत असेल, तर हे ५ सोपे उपाय नक्की उपयोगी पडतील.

१. पदार्थाचं प्रमाण वाढवा:

तिखट कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्या पदार्थाचं प्रमाण वाढवणं. उदाहरणार्थ, आमटी जास्त तिखट झाली असेल तर त्यात आणखी थोडी डाळ आणि पाणी घाला. भाजीमध्ये अतिरिक्त भाज्या, बटाटे किंवा इतर साहित्य मिसळा. यामुळे तिखटपणा संपूर्ण पदार्थात पसरतो आणि त्याची तीव्रता कमी होते. यामुळे मिरचीचं प्रमाण तेवढंच राहतं, पण एकूण पदार्थ वाढल्यामुळे तिखटपणा कमी जाणवतो.

२. लिंबाचा रस किंवा आंबट पदार्थ वापरा

आंबट पदार्थ चवीचा समतोल राखण्यास मदत करतात. लिंबाचा रस, व्हिनेगर किंवा टोमॅटो यांसारख्या पदार्थांमुळे तिखटपणा कमी जाणवतो. करीमध्ये थोडासा लिंबाचा रस घाला, सूपमध्ये काही थेंब व्हिनेगर टाका किंवा टोमॅटो प्युरी वापरा. यामुळे पदार्थाला ताजेपणा येतो आणि मिरचीची तीव्रता कमी होते.

३. थोडासा गोडवा वाढवा

काही पदार्थांमध्ये थोडीशी साखर, गूळ किंवा मध वापरल्याने तिखटपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, त्याचं प्रमाण खूप कमी ठेवा, अन्यथा पदार्थ गोड लागण्याची शक्यता असते. अर्धा चमचा साखर, थोडासा मध किंवा गूळ घालणं पुरेसं असतं. हा उपाय विशेषतः टोमॅटोवर आधारित भाजी, करी किंवा सॉसमध्ये खूप प्रभावी ठरतो.

४. दही, दूध किंवा क्रीम वापरा

तिखटपणा कमी करण्याचा हा सर्वात लोकप्रिय उपाय मानला जातो. मिरचीमध्ये असलेलं ‘कॅप्सेसेन’ हे तिखटपणा निर्माण करणारे घटक दूधातील फॅट आणि प्रोटीनमुळे निष्पन्न होण्यास मदत होते. त्यासाठी दही, दूध, क्रीम, पनीर किंवा नारळाचं दूध वापरता येतं. जर जेवताना पदार्थ खूप तिखट वाटत असेल, तर त्यासोबत दही किंवा रायता खाल्ल्यास लगेच आराम मिळू शकतो. तिखट जास्त पडल्यामुळे पदार्थ फेकून देण्याची गरज नाही. काही साध्या आणि घरच्या उपायांच्या मदतीने तुम्ही पदार्थाची चव पुन्हा संतुलित करू शकता. पुढच्या वेळी स्वयंपाकात तिखट जास्त झालं, तर या सोप्या ट्रिक्स नक्की वापरून पाहा.

खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्पिकपटू बंडा पाटील गौरवित



कोल्हापूर/प्रतिनिधीः ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यातील ध्रुवतारा फाऊंडेशनकडून दिला जाणारा मानाचा चौथा खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांचा गौरव करण्यात करण्यात आला . देशाचे भूषण खाशाबा जाधव यांना पदम्बिभूषण तर मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला पाहिजे अशी अपेक्षा बंडा पाटील यांनी व्यक्त केली.

कोल्हापूरातील ऐतिहासिक जिल्हा परिषद संचालित मेन राजाराम हायस्कूल सभागृहात क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते बंडा पाटील यांना शाल. श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख हजार रूपयांने सन्मान करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक मनिष झंवर, रोहित मुसळे, क्रीडा अधिकारी अरूण पाटील, प्राचार्य गजानन खाडे, लेखक संजय दुधाणे , वस्ताद बाबा महाडिक, शहाजी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय खो-खो खेळाडू सानिका चाफे, अमृता पाटील, श्रावणी पाटील, कुस्तीगीर पृथ्वीराज मोहिते, क्रीडा प्रशिक्षक भीमा भांदिगरे यांचाही या विशेष सत्कार करण्यात आला.

कोल्हापूरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलमध्ये १९५२ काळात राजाराम महाविद्यालय भरायचे. या महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात खाशाबांचा कोल्हापरकरांनी नागरी सत्कार केला होता. याच ऐतिहासिक सभागृहात खाशाबा जाधव पुरस्कार समारंभ ऑलिम्पिक दिनीच्या निमित्ताने रंगला. यावेळी कोल्हापूरातील खाशाबांच्या आठवणींना उजाळा संजय दुधाणे देत नव्या पिढीतही खाशाबा घडावा अशी अपेक्षा टाळव्यांच्या गजरात व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना बंडा पाटील म्हणाले की आमचे आदर्श खाशाबांना नावाने मला पुरस्कार मिळाला हे माझे परमभाग्य आहे. मलाही ऑलिम्पिकपटू असताना शासनाने शिवछत्रपती पुरस्कार अजून दिला नाही. तो मिळावी हीच अपेक्षा आहे. क्रीडा उपसंचालक सुहास पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, कोल्हापूरातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहे. खाशाबांप्रमाणे अनेक क्रीडापटू घडण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी आहे.

क्रीडा क्षेत्रातील जेष्ठ व निवोदित चार पिढींच्या उपस्थितीत खाशाबा जाधव पुरस्कार स्मरणीय झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुषमा पाटील यांनी केले तर आभार आरोग्यसेवक राजेंद्र मकोटे यांनी मानले.

प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे

विवरणपत्र दाखल न केल्यास दहा हजारांचा दंड

लातूर/प्रतिनिधीः प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस सेवा पोर्टल वर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ चे विवरणपत्र सादर न करणाऱ्या प्रकाशकांना ३० जून २०२६ पर्यंतची अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी

सूचनांद्वारे कळविले आहे.

प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ मधील कलम १४(१)(ब) व १४(३) नुसार, वार्षिक विवरणपत्र निर्धारित मुदतीत न भरल्यास संबंधित प्रकाशकावर दंड आकारण्याची तरतूद आहे. पहिल्या चुकीसाठी किमान दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल. मात्र, एकूण दंडाची कमाल मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात

आली असल्याचे प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ चे वार्षिक विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांनी ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाइन दाखल करावे. या मुदतीनंतर विवरणपत्र सादर न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल,असेही प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांमध्ये नमूद केले आहे.

लातूर तालुक्यात मुरुड बु. येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध

लातूर/ प्रतिनिधीः लातूर तालुक्यामध्ये नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली असून या कार्यालयाचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करणारी प्रारूप अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनाच्या निदेशानुसार उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे-विरोळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या नियमांनुसार ही प्रारूप अधिसूचना

जारी केली आहे. यानुसार मुरुड बु. येथील अपर तहसीलदार अधिकारी यांच्याकडे लातूर तहसीलदार यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ किंवा त्या-त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये त्यांच्याकडून नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी प्रत्यार्पित करण्याचे योजिले असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

या अधिसूचनेनुसार मुरुड बु. येथील ग्रामपंचायत इमारत किंवा ग्रामसेवक कार्टर येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय असणार आहे. या नवीन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण ३ महसूल मंडळे समाविष्ट करण्यात आली असून यामध्ये मुरुड बु., चिंचोली (ब.) आणि तांदुळजा या मंडळांचा समावेश आहे. या तिन्ही मंडळांतर्गत येणारे एकूण १८

साझे आणि ४३ गावे, वाड्या व तांडे या कार्यालयाच्या अखत्यारीत राहतील. या नवीन रचनेमुळे तहसीलदार लातूर यांचे महसूल संहितेअंतर्गत असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये आता मुरुडच्या अपर तहसीलदारांकडे त्यांच्या क्षेत्रापुरती प्रत्यार्पित केली जाणार आहेत.

या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप अधिसूचनेबाबत नागरिकांना काही हरकती किंवा सूचना मांडायच्या

असल्यास, त्यांनी दिनांक ७ जुलै २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेन रोड, तहसील कार्यालयासमोर, लातूर येथे समक्ष हजर राहून त्या सादर कराव्यात, जेणेकरून प्राप्त झालेल्या हरकती व सूचना पुढील कार्यावाहीसाठी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील, असे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे-विरोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तरुणांनी स्व-नियंत्रणातून व्यसनापासून दूर राहावे न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर



लातूर/ प्रतिनिधीः तरुणाई ही कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती असून स्व-नियंत्रणातून तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूरचे सचिव न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर यांनी केले. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी., समाजकार्य विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, जिल्हा वकील संघ, लातूर आणि आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमली पदार्थांच्या गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधात आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर हे होते, तर विचारपीठावर संस्थेचे कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे, जिल्हा वकील मंडळाचे सचीव अॅड.जी.सी.येरटे, सहसचिव अॅड.एस.आर.धायगुडे, सदस्य अॅड.जी.जे.मिटकरी, उपमुख्य न्याय रक्षक अॅड.जी.जे.मिटकरी, मुख्य मार्गदर्शक अॅड.स्नेहा शिनगारे, डॉ.संजय पाटील, डॉ.जावेद अन्तार, सलीम पठाण, प्राचार्य प्रो.डॉ.सिद्राम डोंगरे, उपप्राचार्य प्रा.नितीन वाणी आणि संस्था कायदेशीर सल्लागार अॅड.शेखर हविले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पुढे बोलताना न्यायाधीश व्ही.एन.गिरवलकर म्हणाले की, व्यसनाधीनता हा व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे. अमली पदार्थांच्या सेवनातून व्यक्ती कुटुंब व समाज व्यवस्था ही संपूर्णपणे उध्वस्त होतात दिसत आहे अशावेळी तरुणांनी विवेक बाळगून व्यसनाच्या आहारी न जाता व्यसनांवर मात केली पाहिजे. अमली पदार्थांचे होणारे उत्पादन आणि खरेदी-विक्री यावर कायदेशीर बंधने असले तरी हा अवैध व्यापार रोखण्यासाठी तरुणांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना अॅड.स्नेहा शिनगारे म्हणाल्या की, व्यक्तिगत आरोग्य, समाज व्यवस्था आणि कायद्यासमोर व्यसनाधीनता एक आव्हान म्हणून उभे आहे. तरुणाईत विद्यार्थी ताणतणापासून दूर राहणे, फॅशन आणि मौजमजा याकारिता अमली पदार्थांचे सेवन करतात त्यामुळे वैयक्तिक शरीर, कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था आणि राष्ट्र यावरही अमली पदार्थांचे सेवनाचा परिणाम होतो. तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचे धैर्य बाळगले पाहिजे, व्यसनाधीन व्यक्तीचा तित्स्कार करण्यापेक्षा स्नेह, प्रेम आणि समुपदेशनाने त्यात बदल केला पाहिजे त्यामुळे सुदृढ राष्ट्र निर्माण होईल असेही त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना डॉ. जावेद अन्तार म्हणाले की, मानवी संवेदना भान हरवून सोडणारी कोणतीही गोष्ट म्हणजे अमली पदार्थ होय. देशातील तरुणांनी व्यसनांच्या मागे लागून आपले सामर्थ्य हरवून बसले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण एकलकोंडी होऊन आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. व्यसनाधीनता ही एक साखळी असून त्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन आणि औषध उपचार हे मार्ग आहेत त्यामुळे व्यसनाधीन रूग्णाला वेळीच योग्य सल्ला आणि मार्गदर्शन प्राप्त झाल्यास तो बरा होऊ शकतो असेही ते म्हणाले

अध्यक्षकीय समारोपात सचिव माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, सर्व धर्म आपल्याला आदर्श आचरण सांगतो. निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा यथायोग्य वापर करून निसर्गातील ऊर्जा आपण स्वीकारली पाहिजे. एकलकोंडेपणा टाळून चांगल्या व्यक्तीच्या आणि पुस्तकाच्या सानिध्यात आपण राहिले पाहिजे. ताणतणावांना सामोरे जाण्यासाठी आपण दररोज योग साधना केली पाहिजे त्या मार्गातून मन स्थिर राहून अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहते. यासंदर्भात कायदे अनेक आहेत पण या कायद्याची अंमलबजावणी अधिकाधिक कठोर व व्यवस्थित झाल्यास व्यसनाधीनतेवर आळा बसेल असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्राचार्य प्रो.डॉ.सिद्राम डोंगरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.किसनाथ कुडके यांनी केले तर आभार डॉ.मनोहर चपळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक प्रो.डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, पर्यवेक्षक डॉ. गुणवंत बिरादार, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.आनंद शेवाळे, समाजकार्य विभाग प्रमुख प्रो.डॉ. दिनेश मौने, प्रो.डॉ.संजय गवई, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, प्रो.डॉ.शिवप्रसाद डोंगरे, क्रीडा शिक्षक प्रा.आशिष क्षीरसागर, लेफ्टनंट डॉ. सुजित हांडीबाग, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरेगे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

महानगरपालिकेच्या वतीने एकल महिला दिवस संपन्न शहरातील एकल महिलांनी मनपा योजनेचा लाभ घ्यावा – मनपाचे आवाहन

लातूर/प्रतिनिधीः शासनाकडून राज्याचे एकल महिला धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे यासाठी लातूर शहर महानगरपालिका महिला बालकल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महापौर जयश्रीताई सोनकांबळे, आयुक्त मानसी मडम, उपमहापौर स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, सभागृह नेते विजयकुमार साबदे , विरोधी पक्ष नेते देविदास काळे व इतर सर्व सन्माननीय सदस्य यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त वसुधा फड यांच्या सुचनेनुसार २३ जुन रोजी भालचंद्र ब्लड बँक, लातूर येथे एकल महिला दिवस संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमासाठी प्रास्ताविक उपायुक्त वसुधा फड यांनी केले व सभागृह नेते विजयकुमार साबदे , विरोधी पक्ष नेते देविदास काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, साऊ एकल महिला समितीच्या सविता कुलकर्णी हे

उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमामध्ये मनपा आरोग्य विभागाच्या वतीने महिलांचे आयुष्यमान कार्ड काढणे , महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित महिलांना महिला बचत गट, बँकेकडून अल्प व्याज दराने बचत गटांना व फेरीवाले यांना कर्ज , रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान कार्ड, मनपा मालमत्तावर महिलांचे नाव लावणे, तहसील कार्यालयाच्या श्रावणबाळ योजना, निराधार योजना इ. योजनाची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समुदाय संघटक विरेंद्र सातपुते, समूह संसाधन व्यक्ती लोमावती मुळे, नीता भालेकर , घटना सोनकांबळे, अनिता पवार, शीतल गोरे, ज्योती सोनकांबळे, सुमन जाधव, संगीता गव्हाणे, सोनाली जाधव, अविनाश बिराजदार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक लक्ष्मण जाधव यांनी केले ते आभार शहर अभियान व्यवस्थापक नितीन सुरवसे यांनी मानले.

नेताजी पालकरांच्या पुनर्प्रवेशाच्या ३५० वर्षपूर्ती निमित्त लातूरमध्ये व्याख्यानाचे आयोजन वर्षापूर्वी शिवरायांनी दाखवलेला ‘घरवापसी’ चा मार्ग आज देशासाठी आवश्यक – सच्चिदानंद आहरे

लातूर/प्रतिनिधीः नेतोजी पालकर यांच्या हिंदू धर्मातील पुनर्प्रवेशाच्या ऐतिहासिक घटनेला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्चरल स्टडी अँड रिसर्च सेंटर व शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म विषयक दृष्टिकोन’ या विषयावर शिवशंभू विचार मंच, पुणेचे सच्चिदानंद आहरे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात आहरे यांनी इतिहासाच्या विद्रोपीकरणावर टीका करत अनेक प्रचलित दाव्यांना आव्हान दिले. सध्या देशातील धर्मातराच्या समस्यांवर शिवरायांची ‘घरवापसी’ हीच प्रभावी उपाययोजना आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नेतोजी पालकर यांच्या पुनर्प्रवेशाच्या घटनेसह शिवरायांच्या धर्मसंरक्षण व स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा ऐतिहासिक संदर्भासह आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ७० टक्क्यांहून अधिक मुस्लिम सैनिक होते, हा दावा ऐतिहासिक पुराव्यांशी सुसंगत नसल्याचे सांगत



त्यांनी महाराजांच्या सेवेत बारा पेक्षा जास्त मुस्लिम व्यक्तींचाच सहभाग नसल्याचा दावा केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला, या मतालाही समकालीन पुरावे उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. काशीचे विद्वान गागाभट्ट यांच्या हस्ते वैदिक पद्धतीने

राज्याभिषेक पार पडल्याचा उल्लेख करत आहरे यांनी शिवकालीन इतिहासातील विविध घटनांवर आपली भूमिका मांडली. मुघल आक्रमणे, मंदिरांवरील हल्ले, हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि धर्मसंरक्षण यासंदर्भातील ऐतिहासिक उदाहरणांचाही त्यांनी उल्लेख केला.

कार्यक्रमास अॅड. जोगेंद्रसिंह

या घटनेप्रकरणी नागनाथ दगडू बळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (इड्ड) कलम १०६(१), २८१, १२५(अ) व १२५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस असतदार कांबळे करीत आहेत.

दुचाकी चालविताना तसेच मागे बसलेल्या

व्यक्तीनेही मानांकित हेल्मेटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू ओढवतात. हेल्मेटचा वापर केल्यास अशा दुखापतींची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.तसेच वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, रस्त्यावरील गतिरोधक, वळणे व पुलांजवळ विशेष काळजी घेणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित अंतर राखणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. काही क्षणांचा निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबासाठी दुःखद ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दि. १८ जून रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अंजली गणेश नकाते (रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) या ज्यूपीटर स्कूटी (क्र. चक २४ उउ ९८७६) वर मागे बसून प्रवास करत होत्या. त्यावेळी चालक सचिन सुग्रीव यादव (रा. चांडेश्वर, ता. जि. लातूर) याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने उजणी येथील पुलाजवळील गतिरोधकावर

पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीचे पुनर्गठन ; लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर



धाराशिव (जिमाका) जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखले जावे तसेच गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने पीसीपीएनडीटी (झीश-उपलर्शाॉळिप रपव झीश-छरीश्र ऊळरसपीॉळल ढ्शलहपळॉशी) कायद्यांतर्गत धाराशिव जिल्हा सल्लागार समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. नवनियुक्त सदस्यांची पहिली बैठक मंगळवारी (दि.२३ जून) जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सातत्याने कार्यरत असून समितीची नियमितपणे दर दोन महिन्यांनी बैठक आयोजित केली जाते.या बैठकीत जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रे व वैद्यकीय गर्भपात केंद्रांची (एमटीपी सेंटर) तपासणी, नवीन सोनोग्राफी केंद्रांना मान्यता देणे,परवान्यांचे नूतनीकरण, स्थळबदल प्रस्तावांवर निर्णय घेणे, न्यायप्रविष्ट प्रकरणांचा आढावा घेणे तसेच डिकॉय (ऑलरे) प्रकरणांचे परीक्षण करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येते.तसेच पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात येतो. समितीमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ

सदस्यांचा समावेश करण्यात आला असून त्यात वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ,जिल्हा शासकीय अभियोक्ता,जिल्हा माहिती अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. समितीच्या सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असतो. सद्यस्थितीत समितीवर वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.स्मिता गवळी-सरोदे व डॉ. सुजित नायकल,बालरोग तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय खुणे,जिल्हा शासकीय अभियोक्ता श्री.महेंद्र देशमुख तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. स्मिता शहापूरकर,सौ.करुणाबाई यादव आणि सौ.ललिता लिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीस या सदस्यांसह आयएमएचे अध्यक्ष डॉ.महेश कानडे आणि फॉगसीचे अध्यक्ष डॉ.आदिनाथ राजगुरू उपस्थित होते. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,गर्भलिंग निदानास प्रतिबंध तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता करण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.भविष्यातही समितीमार्फत विविध जनजागृती व नियंत्रणात्मक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी (पीसीपीएनडीटी) सदस्य डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले.

अणदूर येथे आशा कार्यकर्त्यांसाठी मानसिक आरोग्य प्रशिक्षण, तज्ञ डॉक्टरांचा सहभाग

अणदूर (प्रतिनिधी)- सामाजिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा कार्यकर्त्यांनी कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना ताण न घेता स्वतःचे तसेच कुटुंबाचे मानसिक आरोग्य जपल्यास कामातून समाधान नक्की मिळेल, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष बोराडे यांनी व्यक्त केले. हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने अणदूर येथे रविवारी आशा कार्यकर्त्यांसाठी मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि नियोजन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास लातूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार, समुपदेशिका संध्या काळे, प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, होर्टी येथील ज्येष्ठ आशा कार्यकर्त्या कलावती वरदे, तसेच गटप्रवर्तिका सुनीता करदुरे उपस्थित होत्या. यावेळी समुपदेशिका संध्या काळे यांनी मानसिक रुग्णांना संदर्भ सेवा घेण्यासाठी समुपदेशन कौशल्याबाबत मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातील कार्यरत आशा कार्यकर्त्यांसाठी

आयोजित करण्यात आले आहे. आजच्या प्रशिक्षणास प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा (का.) (लोहारा) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट (तुळजापूर) अंतर्गत कार्यरत आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बसवराज नरे यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी डॉ. क्रांती रायमाने, संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शुभांगी अहंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिणा भोसले, स्वाती पाटील, वासंती मुळे, नागिनी सुरवसे, सतिष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. मानसिक आरोग्य म्हणजे खरे आरोग्य : डॉ.पोतदार डॉ. मिलिंद पोतदार यांनी नैराश्य, मानसिक आजार आणि ताणतणाव यांची कारणे व उपाय याविषयी माहिती दिली. आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा अभाव नसून शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवर समाधानी असणे म्हणजेच खरे आरोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. शारीरिक आजारांप्रमाणेच मानसिक आरोग्याबाबतही जागरूक राहिल्यास अनेक समस्या वेळेेतच सोडवता येतात, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र शासन कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, पनवेल (भिगारी) ४१० २०६ ई-मेल : panvel.ee@mahapwd.gov.in दूरध्वनी क्रमांक : ०२२-२७४५२७७८		
ई-निविदा सूचना क्रमांक ०९ सन २०२६-२७		
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग (Authority) आणि मुख्य अभियंता (कोकण) तथा प्रकल्प संचालक (बासप्र) यांचे वतीने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल (भिगारी) (दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४५२७७८) हे बहुपक्षीय विकास बँकांच्या आर्थिक सहाय्याने ईपीसी मोडद्वारे हाती घ्यावयाच्या महाराष्ट्र राज्यामधील सोबतच्या टीओआरच्या (TOR) संलग्न परिशिष्ट IV मध्ये नमूद केलेल्या पॅकेजे सनुसार विविध रस्त्यांचे पक्क्या बाजूपट्ट्यांसह (Paved Shoulders) दोन पदरी क्रीक्रीट रस्ते तयार करण्यासाठी व्यवहार्यता अभ्यासासह डीपीआर (DPR), सर्वेक्षण आणि भू-नकाशा तयार करणे, ज्यामध्ये सामाजिक, पर्यावरणीय आणि सीसीए (CCA) श्मन अभ्यासाचा समावेश आहे, पॅकेजे क्र. DPR Package ७ यासाठी सल्लागार सेवा नेमणे या कामांकरिता पात्र निविदाकारांकडुन दि.२४.०६.२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता ते दि.०१.०७.२०२६ पर्यंत दुपारी १५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने निविदा मागवित आहेत. प्रस्तुत कामांची सविस्तर निविदा सूचना व निविदा प्रपत्र (ईपीसी नमुन्यात) शासनाच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर पाह/डाउनलोड करू शकता. सविस्तर निविदा सूचना सा.बां. विभागाच्या www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक ०१.०७.२०२६ (दुपारी १५ वाजेपर्यंत) असेल. सदर कामाची एक अथवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता स्विकृत / रद्द करण्याचे अधिकार सक्षम अधिकारी यांनी राखीव ठेवलेले आहेत. सशर्त निविदा स्विकारली जाणार नाही.		
कामाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.		
ऑनलाईनद्वारे तांत्रिक व आर्थिक निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक व वेळ	दि.०१.०७.२०२६ (दुपारी १५.०० वाजेपर्यंत)	
स्पष्टीकरणासाठी तांत्रिक मुद्दे ऑनलाईनद्वारे उपस्थित करण्याचा अंतिम दिनांक व वेळ	दि.२५.०६.२०२६ सकाळी ११.०० वाजेपर्यंत	
निविदापूर्व बैठकीचा दिनांक, वेळ व ठिकाण	मुख्य अभियंता (कोकण) व प्रकल्प संचालक (बासप्र) यांचे कार्यालय, सा.बां.विभाग, बांधकाम भवन, ४ था मजला, बी-व्हिंग, २५, मर्डनवाण पथ, फोर्ट, मुंबई ४००००१. दि.२५.०६.२०२६ दुपारी १२.०० वाजता (भारतीय वेळेनुसार)	
निविदा प्रपत्र सेक्शन २, कलम ITB २१.१ नुसार हार्ड कॉपीमध्ये सादर करावयाचे दस्तऐवजांचा अंतिम दिनांक, वेळ व ठिकाण	निविदा पत्रकात नमूद केल्याप्रमाणे संबंधित अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात. दि.०३.०७.२०२६ (दुपारी १५.०० वाजेपर्यंत) (भारतीय वेळेनुसार)	
तांत्रिक निविदा उघडण्याचा दिनांक, वेळ व ठिकाण	दि.०३.०७.२०२६ (दुपारी १५.०० वाजता) (भारतीय वेळेनुसार) (अधीक्षक अभियंता, रायगड सा.बां. मंडळ, नवीमुंबई यांचे कार्यालय)	
जा.क्र.काअ/पनवेल/निविदा/..... कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय सा.बां. विभाग, पनवेल दिनांक: (फेर निविदा क्र.१)	स्वाक्षरीत/- कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग, पनवेल	

पोदार प्रेपमध्ये वडील आणि मुलांसाठी आरोग्यदायी पाककृती’ उपक्रम उत्साहात

धाराशिव (शीला उंबरे-पेंढरकर)- विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराची आवड निर्माण व्हावी तसेच पालक आणि मुलांमधील नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशाने पोदार प्रेप, धाराशिव येथे ‘फादर अँड चाइल्ड हेल्दी रेसिपी’ या अनोख्या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या सुनिता सारडा मॅडम व शाळेचे उपप्राचार्य निलेश जाधव सर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी जीवन कुलकर्णी सर यांचाही सहभाग लाभला. कार्यक्रमादरम्यान पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका रेस्मा संकपाळ मॅडम यांनी पालक व विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

या उपक्रमात वडील आणि पाल्य यांनी एकत्र

येऊन कोणत्याही आगीचा वापर न करता पौष्टिक, चविष्ट आणि सर्जनशील शाकाहारी पदार्थ तयार केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये केवळ पालकच नव्हे तर आजी-आजोबांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कुटुंबातील नानी, दादी, दादा, पप्पा आणि मम्मी असे सर्वजण आपल्या लाडक्या मुलांच्या आनंदासाठी शफच्या भूमिकेत दिसून आले.

सहभागी जोड्यांनी नैसर्गिक व सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा वापर करून आकर्षक पदार्थ सादर केले. कृत्रिम खाद्य रंगांचा वापर टाळून आरोग्यदायी पदार्थ तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक पदार्थाला वेगळे नाव देण्यात आले.

अवघ्या ३० मिनिटांत तयार झालेल्या विविध आकर्षक पदार्थांनी



सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोदार प्रेपच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर

कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी शाळेच्या वतीने सर्व सहभागी पालक, आजी-आजोबा आणि विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.

पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे जागतिक ऑलिंपिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा



धाराशिव (शीला उंबरे-पेंढरकर)-पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ऑलिंपिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती, ऑलिंपिक मूल्ये आणि निरोगी जीवनशैली यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात ऑलिंपिक चळवळीचा इतिहास, ऑलिंपिक स्पर्धांचे महत्त्व तसेच उत्कृष्टता (Excellence), मैत्री (Friendship) आणि आदर (Respect) या ऑलिंपिक मूल्यांविषयी मार्गदर्शनेने झाली. शाळेच्या उपप्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम व क्रीडा

सहभागाचे महत्त्व पटवून देत ऑलिंपिक मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली असून आरोग्यदायी व सक्रिय जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका रेशमा माळाळे मॅडम यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. तसेच याप्रसंगी स्कूलचे उपप्राचार्य श्री निलेश जाधव सर, स्कूलच्या कार्यक्रमाधिकारी सौ. सुप्रिया रायगुडे मॅडम, तसेच विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

वीजखंडित; रुग्ण नोंदणी प्रक्रिया तासभर ठप्प:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रुग्णांची गर्दी

धाराशिव -शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वीजपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेअभावी सोमवारी सकाळी रुग्ण नोंदणीची प्रक्रिया तब्बल तासभर ठप्प झाली. वीज खंडित झाल्याने संगणकीय प्रणाली बंद पडली आणि नोंदणीचे काम पूर्णपणे थांबले. परिणामी रुग्ण नोंदणी कक्षाबाहेर मोठ्या रांगा लागल्या असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठ्या आजारांवरील उपचारांचे प्रमुख केंद्र असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सध्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन नोंदणी केली जाते. रुग्णांकडून वीस रुपये शुल्क आकारून केसपेपर दिला जातो. केसपेपर मिळाल्यानंतरच पुढील उपचार प्रक्रिया सुरू होत असल्याने ही संपूर्ण व्यवस्था अखंडित वीजपुरवठ्यावर अवलंबून आहे.

सोमवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नोंदणी कक्षातील सर्व संगणक बंद पडले आणि नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली. काही वेळातच नोंदणी कक्षासमोर रुग्णांच्या लांबलचक रांगा लागल्या. संपूर्ण हॉलमध्ये सुमारे पाचशेहून अधिक रुग्णांची गर्दी झाली होती. वीज नसल्याने नोंदणी करणारे कर्मचारीही हतबल झाले होते. सुमारे अर्धा ते

एक तास संगणक बंद असल्यामुळे कामकाज सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही कामकाज सुरू ठेवण्यासाठी सक्षम पर्यायी व्यवस्था नसल्याने अशा समस्या वारंवार निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. भविष्यात अशा प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

सुरक्षारक्षकांचीही दमछाक रुग्णांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवताना सुरक्षारक्षकांचीही मोठी दमछाक झाली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दूरवरून आलेल्या रुग्णांना याचा विशेष फटका बसला. तातडीने इन्व्हेर्टर किंवा अन्य पर्यायी वीजपुरवठा व्यवस्था उभारून अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी रुग्णांकडून करण्यात आली. दरम्यान, या प्रकाराबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मोबाईल फोन नेटवर्कच्या बाहेर असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

लातूर समाचार धाराशिव

बातम्या,लेख व जाहिराती साठी संपर्क

9422472502

9175325708

9284321472

धाराशिव शहरातील कांही महत्वाचे फोन नंबर

१) रुग्णावाहिका २२३९७६

२) रक्तपेढी २२३९७६

३) जिल्हा रुग्णालय २२६९२७

४) शहरपोलिस् स्टेशन२४०९९९

५) अग्नीशामक विभाग २२२१०१

६) रेल्वेस्टेशन २४०९९९

७) एसपी कार्यालय २२७६२०

८) जिल्हाधिकारी का.२२४५०१

९) तहसिल का. २२७८८२

१०) जि.प. २२५४०७

११)नगरपरिषद २२५४०७

१२)जिल्हा माहिती अधिकारी ०२४७२-२२२७४४

१३) जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) ०२४७२-२२२२२६

१४) उस्मानाबाद जिल्ह्याचे उपसंचालक ०२४७२-२२७८ ९ २

१५) उप विभागीय वन कार्यालय, उस्मानाबाद ०२४७२-२२३४०८

१६)अधीक्षक उत्पादन शुल्क कार्यालय ०२४७२-२२३३८७

१७) जिल्हा कल्याण अधिकारी ०२४७२-२२२०१४

१८) प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) ०२४७२-२२२५५५

१९) मुख्य पोस्ट ऑफिस ०२४७२-२२२२९४

२०) जिल्हा रोजगार अधिकारी ०२४७२-२२२२३६

२१) विभागीय नियंत्रक (एमएसआरटीसीसी) ०२४७२-२२२२१६

२२) लातूर समाचार ९४२२४७२५०२

बीडीओ, एम.आर.ए.जी.एस. जिल्हा परिषद ०२४७२-२२०६११

२३)मुख्य कार्यकारी अधिकारी ०२४७२-२२६८४०

२४) २४) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ०२४७२-२५) २२३३९७ प्रकल्प संचालक ०२४७१-२२१५५२

२५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) ०२४७२-२२३३८८

२६) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) ०२४७२-२२३३४३

२७) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्त्री व मुल) ०२४७२-२२२५७०

२८) मुख्य खाते व वित्त अधिकारी ०२४७२-२२२१३२

२९) शिक्षण अधिकारी (प्राथमिक) ०२४७२-२२४१८४

३०) शिक्षण अधिकारी (माध्यमिक) ०२४७२-२२४१८४